



उल्हासनगर महानगरपालिका
ULHASNAGAR MUNICIPAL CORPORATION

मालमत्ता कर विभाग

Head Office Ground Floor, Ulhasnagar 421-003 dist. Thane, Maharashtra

(मिळकत कर आकारणी विशेष नोटीस)

(महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम चे कलम १२७, १२९, १५० (अ), २६७ (अ), ४५३, १३९ (१) (अ) तसेच अधिनियमाचे अनुसूची 'ड' चे प्रकरण ८ (कराधान नियम) मधील नियम १५ (२) व नियम २० (२) अन्वये)

दि. ०२/०३/२०२३

जा.क्र. उमपा/कर-विभाग/यु-८/५६/ ५१०

प्रति,
KAILASH LALCHAND ZALA

मालमत्ता क्र. 56DI011857700 जुना मालमत्ता क्र. UPIC. 3655

आपणास कळविण्यात येते की, युनिट क्र 8 मधील वार्ड क्र. 56 येथील KAILASHAM BUNGLOW, BLK NO.2059, SECTION 36, ROOM NO.01, NEAR NAVIN ONCLEVE BLDG, ULHASNAGAR-5 या ठिकाणी वापरात बदल निदर्शनास आले असून त्याअनुशंगाने दि. 17/06/2023 To 31/03/2024 या मुदतीत कर आकारणी करणेसाठी मालमत्तेचे वार्षिक करयोग्य मूल्य 63436 निश्चित केले आहे. सदर करयोग्य मूल्य व त्यानुसार वर

बांधकाम प्रकार	वापराचा प्रकार	चटई क्षेत्रफळ	करनिर्धारण वर्ष	करयोग्य मूल्य
RCC	Resi	685.72	01/04/2022	10812
RCC	Resi	92.82	01/04/2022	1464
RCC	Resi	68.63	01/04/2022	0
RCC	Resi	138.70	01/04/2022	1094
RCC	Resi	206.40	01/04/2022	3255
OpenLand	Resi	868.63	01/04/2022	3659
RCC	Non-Resi	915.04	01/04/2022	21643
RCC	Non-Resi	909.39	01/04/2022	21509
3885.33				63436

कराचे तपशील

अ. क्र	कराचे प्रकार	कराचे दर	एकूण रक्कम
(१)	सर्व साधारण कर	28%	17762
(२)	महानगरपालिका शिक्षण कर	5%	3172
(३)	मलप्रवाह कर	7%	4441
(४)	पथ कर	8%	5075
(५)	वृक्ष कर	0.5%	317
(६)	पाणीपुरवठा लाभ कर	5%	3172
(७)	मलप्रवाह सुविधा लाभ कर	3%	1903
(८)	शासकीय शिक्षण कर	Residential - 6% Non-Residential - 12%	6395
(९)	शासकीय रोजगार हमी कर	3%	1295
(१०)	मोठ्या निवासी जागेवरील कर	10%	2028
(११)	पाणी पट्टी (प्रति महिना)	300 per month	3600
(१२)	विशेष साफ सफाई कर	10%	0
(१३)	अग्निशमन सेवा कर	2%	1269
(१४)	उपयोगकर्ता शुल्क		945
(१५)	अनाधिकृत बांधकाम शास्ती		0
			51374

वरील कर आकारणी बाबतची तपशीलवार माहिती कार्यालयीन कामाचे दिवशी मुख्य कार्यालयातील कर वसुली विभागात मिळेल. तरी या कर आकारणी संबंधी तुमची काही तक्रार असल्यास ती ही नोटीस मिळाल्यापासून २१ दिवसाचे आत उप-आयुक्त (कर), महानगरपालिका कार्यालय, उल्हासनगर यांचेकडे योग्य त्या कारणास्तव व पुराव्यासह लेखी स्वरूपात दाखल करावी. मुदतीत हरकत न घेतल्यास वरील प्रमाणे निश्चित केलेले करयोग्य मूल्य व कर आकारणी कायम करण्यात येईल याची नोंद घ्यावी.

तसेच जागेच्या मालकी हक्काबाबत वाद उपस्थित झाल्यास त्याचे निराकरण आपणांस करावे लागेल.

20/04

उल्हासनगर महानगरपालिका

(अनाधिकृत बांधकामास कर आकारणी केल्यास अथवा कर भरल्याने बांधकाम अधिकृत होत नाही. कर आकारणी अथवा कर भरल्याने कोर्टातील कामकाजास व निकालांवर कार्यवाही करण्यास बाधा येणार नाही याची नोंद घ्यावी.)